

August 16, 2024

To, BSE Ltd. Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street, Mumbai- 400 001

Scrip Code: 517548

Dear Sir/Madam,

Subject: Newspaper clipping regarding the Un-Audited Financial Results for the Quarter ended June 30, 2024.

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed newspaper clipping of the Un-Audited financial results for the Quarter ended June 30, 2024 published on August 15, 2024 in the following newspapers-:

- 1) Active Times (English)
- 2) Mumbai Lakshdweep (Marathi)

Kindly take the above information on your records and acknowledge the receipt.

Thanking You, For STARLITE COMPONENTS LIMITED

On Authority of CA Naren Seth IRP in case of Starlite Components Limited Insolvency Professional (IP) IBBI Registration No. IBBI/IPA-001/IP-P00133/2017-18/10275

Wamane S.K.

Registered Office STARLITE COMPONENTS LIMITED Address: F108, MIDC Area, Satpur, Nasik - 422007, Maharashtra, INDIA Telephone: +91-253-2309016, +91-253-2309019, Fax: +91-253-2309017 E-mail: info@starlitecomponents.com, URL: www.starlitecomponents.com

COMPANY CIN NO: L31200MH1991PLC063980

ACTIVE TIMES

process. The order supports the idea that while

religious freedom is fundamental, it should

not come at the expense of the educational

milieu. This decision offers a template for

resolving similar disputes across the country.

The Karnataka hijab case, for example, could

benefit from this balanced perspective,

avoiding the polarising outcomes seen in

other states. Countries like Turkey, which

have historically grappled with the role of

religious symbols in secular institutions,

might find the Indian approach instructive.

Tech-driven initiatives are redefining judiciary

rother Justice Suryakant, my В brother Justice Rajesh Bindal, Chief Justice Sheel Nagu, the distinguished judges of the Punjab and Haryana High Court who are here on the dais with us, Brother Gurmeet Singh Sandhawalia, Brother Justice Arun Palli, Justice Lisa Gill, all the Chief Justices who have come here from near and far, judges, members of the computer committees, former judges of the High Court who have really honored us by their presence this morning and of course all the members of the registry and the other staff associated with the ICT committees. I just thought when I heard that little introduction by the compare for me that such an unabashedly uncritical appreciation of the lead speaker of the day is made only by two people in life, a daughter or a sister.I'm sure my wife may not necessarily accept of all that is so warmly said, but in a lighter vein when I was visiting my sister in the United States a few years ago, her young daughters told me that there are only two people in the life of your sister, that is their mother, who can never make a mistake. One is the pet dog and the other is the brother. But thank you very much for that very warm introduction.Well, I'm delighted to deliver the inaugural address at the national conference which aims to explore the transformative impact of technology on India's courts and map our future trajectory. The very convening of this conference this morning underscores the significant progress we have made in harnessing technology to enhance justice delivery. Even before I assumed office of the Chief Justice of India, I have had the privilege of serving as a chairperson of the e-committee of the Supreme Court.I have closely watched the remarkable evolution in our discourse on the subject over the last four years. We have progressed from discussions about recognizing the need for technology to delving into its intricacies and best practices. Today, technology is acknowledged as an indispensable catalyst for accessible justice. This paradigm shift is indeed heartening. There is no better evidence of the depth and nuance of our discourse about technology than the very agenda of this conference which has been so carefully curated up by our colleagues from the High Court of Punjab and Haryana. The carefully curated discussions over the next two days on a range of themes, from technical strategies to critical issues like artificial intelligence and data security, reflect the maturity of our discussions on the role of technology in justice delivery in our country.We are no longer now discussing whether we should adopt technology, but rather how best we can harness it. I still remember the time when I was a young judge of the Bombay High Court and Chief Justice V N Khare had convened a conference on technology. So we had about 20 judges and all the Chief Justices lined up in what is now the largest judges' lunchroom. Everyone had a desktop in front of them. You were told to operate your own desktop and they were trying to tell us everything from how to open your desktop. Most of the Chief Justice and most of the judges in the lounge that conference I remember had their desktops completely blank. Nobody knew how even to open a desktop. So that was where we began. This was probably around 2004 or so.t, how much we have now transformed as an institution and as individuals. People often see me approach the desk and say, or at the very least think to themselves, oh Chief, are you going to talk about technology once again? Many a time these people are indeed right. But something that many of them may not realize is that technology, being a tool to access to justice, is not just a modern convenience or a trendy topic.

A nuanced approach

SC ruling on hijab balances faith, education

THE Supreme Court's decision to partially stay the Mumbai college circular banning the hijab, while upholding restrictions on the niqab and burga, strikes a commendable balance between respecting religious sentiments and addressing the pragmatic needs of modern education. It is a nuanced attempt to reconcile cultural traditions with the demands of contemporary academic environment. This decision underscores the importance of fostering an inclusive atmosphere while maintaining discipline and uniformity within institutions. By allowing the hijab but restricting face-covering attire like the niqab and burga, the SC has set a precedent that other institutions with similar issues would do well to follow.

The court's approach recognises that education is not just about imparting knowledge but also

about ensuring that students can participate fully in the



academic experience. Face coverings can inhibit interaction, an essential component of the learning

This ruling emphasises that educational institutions should focus on empowering students rather than on imposing restrictive dress codes. By navigating the fine line between tradition and modernity, the SC has taken a significant step towards ensuring that educational institutions remain inclusive,

respectful and progressive spaces for all students.

PUBLIC NOTICE

This is to inform the public at large tha my client KISAN DAJI TEMKAR & MR My client RISAN DAJI TEMMAR & MK. AMIT K. TEMKAR, is acquiring a Flat No. 004 'A' Wing premise AKSHAR BUILDING NO.1, SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. C.T.S. NO. 140,140/1 to 3, OFF. VILLAGE MALAD IRANI WADI, KANDIVALI-WEST MUMBAI-400067, by way of Agreement dated 13/04/2003 from the seller KALPANA DEVELOPERS through its

partners and index 2 of said agreement was misplace due to room shifting. That if any person or persons having any claim in the above mentioned flat kindly he/she/they may be contact the undersigned with the documentary proof subsisting his/her/their objection, plac claim details of the said flat within 15 day from the date of this publication sealin which my client will proceed to complet the sale transaction with the propos purchaser in respect of the said flat

SCHEDULE OF PROPERTY FLAT NO. 004 'A' WING, AKSHAR BUILDING NO.1, SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. C.T.S. NO 140,140/1 TO 3, OFF. VILLAGE MALAD IRANI WADI, KANDIVALI-WEST MUMBAI-400067. SUSHIL S. SAWANT

Adv. High Court, Mumbai B/402 Sindhudurg C.H.S. Devi Pada, Sant Gor, Kumbhar Marg, Near Suvidhya School, Borival (E), Mumbai: 400 066. Mob. - 9766155684 Email: advocatesawant8@gmail.com Place: Humbai Date: 15.08.202

PUBLIC NOTICE

Public At large is hereby informed that m client has misplaced the following Origina document in respect of Flat bearing no 311. Third floor, Dewan Tower CHS Ltd. Opp. Parvati Cinema, Navghar, Vasa Road (W), Tal. Vasai, Dist. Palgha 401202. 1) Agreement for Sale dt. 01s JANUARY, 1981 between M/S AUTO SERVICE CENTRE and MRS_VRUNDA M DHURI. 2) Agreement for Sale dt. 16th JULY, 1986 between MRS. VRUNDA N DHURI and SHRIMATI MALEIK BABU ISMAIL KALYAN, In case the same is found t should be returned to my client or to us forthwith. In case any person has any rights claims and interest in respect of transfe aforesaid property, or otherwise, the same should be known in writing to me or to my lient at the address mentioned the documentary proof within days from the date of publication hereof, failing which itshall be construed that such claim it waived, abandoned. Place: Vasai Road (W) Date: 15.08.2024 Adv. Sharukh S. Shaikh Shop No.7, Ground floor, Agarwal Peace Heaven, Bhabhola, Vasai Road (W) Tal. Vasai, Dist. Palghar, 401 202

Read Daily Active Times APPENDIX 16 (Under the bye-law no. 35) The Form of Notice, inviting daims or objections to The transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. NOTICE TE. CHANDRAKISHOR B NOTICE Shri/Shrimati LATE. CHANDRAKISHOR BALJNATH MISHRA (CHADRAKISHOR SING) a Member of the Parijat SRA Co-operative Housing Society Ltd. having, address at R. No. 220, 2nd Floor, Jerbai Wadia Road, Parel Bhoiwada, Mumbai - 400012 and holding flat/ tenement No 1902 in the building of the article divide are 50 (2010) artibute transmission of the institute divide are set of the set o of the society, died on 25/06/2012 without making any nomination The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office of the society/ with the secretary of the society between 10.00 A.M. to 2.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai For and on behalf of The Parijat SRA. Co-op. Housing Society Ltd Sd/-Date:15/08/2024 Hon. Secretary

APPENDIX 16 (Under the bye-law no. 35) The Form of Notice, inviting claims or objections to The transfer of the shares and the interest of the Deceased Member in the Capital/Property of the Society. NOTICE

Shri/Shrimati LATE PILAJI BALU LATKE a Member of the Parijat SRA Co-operative Housing Society Ltd. having, address at R. No. 220, 2nd Floor, Jerbai Wadia Road, Parel Bhoiwada, Mumbai - 400012 and holding flat/ tenement No 1707 in the building of the society died on 20/09/2023 without making any nomination.

The society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims. objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property of the society shall be dealt with in the m

Big Win For Mineral Rich States In Court, Can Collect Past Dues On Royalty

New Delhi: The Supreme Court today allowed miningrich states to collect past dues on royalties from mining companies. The court ordered that states can impose levies with effect from April 1, 2005 and the payments will be staggered in 12 years. The bench, however, directed the states to not impose a penalty of any kind on payment of dues. The Centre has opposed the demand of states for refund of royalty levied on mines and minerals since 1989, saying it will impact the citizens and the PSUs will have to empty their coffers by ? 70,000 crore according to initial estimates.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Late Mr. Rameshbhai Shankarlal Dave was the vner of Flat Premises bearing Flat No 404, C Wing, 4th Floor, Satellite Park CHS Ltd., Near G.C.C. Club, Hatkesh, Mira Road (E), Dist. Thane 401107, In th meantime said Mr. Rameshbha Shankarlal Dave died on 15/06/2016 above address. Thereafter our client 1)Sm Harshida Rameshbhai Dave, 2) Mrs Anandiben Chetankumar Bhat and 3 Shri. Jay Ramesh Dave being th immediate legal heirs of the deceased claiming the right, title, interest & share pertaining to the said Flat of the decease nember in their name. No other legal hei to Late Mr. Rameshbhai Shankarlal Dave Therefore person/s having any objectior for transfer of above shares, rights, title interest should inform us along with proper valid documents at our below mentione address within 14 days of the publication of this public notice, however no objections

whatsoever nature thereafter will b ntertained. Mandar Associates Advocates Office: B -19, Shanti Shopping Center Opp. Railway Station, Mira Road (E),


PUBLIC NOTICE Notice is hereby given that MR. ARIF AZIZ PATEL & MRS.FARZANA ARIF PATEL, are negotiating to sell his below mentioned proper ree from any encumbrances, any litigation with

clear and marketable title. Any person having any claim to or against the said property by way of inheritance, mortgage sale, gift, lease, lien, charge, trust, tenancy maintenance, easement, or otherwise howsoew s hereby required to make the same known i writing to the undersigned at the office for postal correspondence at;- Malwani Pulangi C.H.S Ltd, Flat No.607-608, B-Wing, Plot No.67 Mhada. Gate No.8. Malwani. Malad. (West Mumbai - 400095, within 7 days from the date hereof otherwise the negotiation if finalized will culminate in the transaction of sale in respect o the said property without reference to such and the same if any, shall be considered as waived. THE SCHEDULE OF THE PROPERTY ABOVE REFFERED TO

Shop No.36, Ground Floor of Jewle Shop Center, Jewel. Co-op Housing Society Ltd J.RRoad, Seven Bungalow CTS No.1281, Andheri, (West), Mumbai-400061, Admeasur-ing about 93.60 square feet Carpet, Dated this day of 15th August, 2024. Sd/-M.N. SIDDIQUI

Malwani Pulangi C.H.S.Ltd, Flat No.607-608,

is available for inspection by the clain	ciety. A copy of the registered bye-laws of the society nants' objectors, in the office of the society' with the A.M. to 2.00 P.M. from the date of publication of the	
Place: Mumbai	For and on behalf of	
Date: 15/08/2024	The Parijat SRA. Co-op. Housing Society Ltd	
Sei	/	
	/ Han Coordina	



claimants/ objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 (Fifteen) days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/ objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/ property above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/ property of the society in such manner as is provided under the bye-laws of the society. The claims/ objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/ objectors, in the office function of the society of the s of the society/ with the secretary of the society between 10.00 A.M. to 2.00 P.M. from the date of publication of the notice till the date of expiry of its period. Place: Mumbai Date: 15/08/2024 For and on behalf of The Parijat SRA. Co-op. Housing Society Ltd Sd/-

Hon. Secretary

PUBLIC NOTICE

lotice is hereby given that my client SMT. JAYASHREE DIGAMBAR SANKULKAR use and occupation and possession of Room situated at SHR GANRAJ SRA CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD., bearing CTS NO. 291A, TANAJI NAGAR, KURAR VILLAGE, MALAD EAST, MUMBAI 400 097 and the same Room have been purchased by my said client from old owner KISHOR MISTRY and the said KISHOR MISTRY has executed necessary documents in favour of my client in respect of the said Room. The said room have gone under SRA Scheme for Re-development and the said Room Number have been given in ANNEXURE II serial No. 85. And the said ANNEXURE II have been shown as a Non- Eligible (Apatra), My client have preferred an Appeal before the Honorable अप्पर जिल्हाधिकारी (अति /निष्का) पूर्व उपनगरे, LIC Building, Churchgate, Mumbai.

The next date of hearing have been fixed on 09/09/2024 at about 11.00 a.m sharp, before the said officer and at the address mentioned hereinabove. Anybody wants any objection against the said APPEAL and wants to say in the natter, they should remain present before the aforesaid officer and aforesaid office and time mentioned herein above along with his/her/their Advocate and or personally

If anybody not remain present as stated hereinabove, the before aforesai Honorable Court/Office and the said officer, then the Honorable Court/Officer will presume that, nobody have got objection for the said Appeal and the said Honorable Court/Officer will give Ex-party Decision in the said Appeal, genera should take the notice of the same.

General public hereby wants to raise any objection and anybody wants to say in the said Appeal, they should inform me at the address given below Sd/

Place :

Date :

(Advocate for	MR. R. S. KEDAR SMT. JAYASHREE DIGAMBAR SANKULKAR)
(Advocate - High Court & Notary, Mumbai,
	Office No.1/A, Arun Bazar Building,
Malad	Opp. Natraj Market, S.V. Road, Malad (W),
15-08-2024	Mumbai - 400 064, Mobile : 9833640919

Tal. & Dist. Thane - 401107. Place : Mira Road Date : 15.08.2024	1 I		67, Mhada, Gate /est), Mumbai -	
VANTAGE KNOWLEDGE			ED	
CIN: L80301MH201 Regd. Office: - 2nd Floor, H.D.Gaonkar Vidya Sanku Rajendra Nagar, Mumbai City, Borivali E	I, Plot No.89, N ast, Maharashtr	a, India, 400066		
Website: www.vantageinstitue.in, E EXTRACT OF UN-AUDITED FINANCIAL R		~ ~	ENDED	
30TH JUNE			(Rs. In Lakhs)	
PARTICULARS	Quarter ended 30.06.2024	Year ended 31.03.2024	Quarter ended 30.06.2023	
Total income from operations (net) Net Profit / (Loss) from ordinary activities before tax Net Profit / (Loss) for the period after tax	50.00 41.59	472.82 192.22	94.53 78.08	
after Extraordinary items) Equity Share Capital	41.59 1038.25	192.22 1038.25	78.08 335.75	
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year) Earnings Per Share	-		-	
before and after extraordinary items) (of Re. 1/- each) a) Basic: b) Diluted:	0.04 0.04	0.13 0.13	0.17 0.17	

ote: The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter ended 30th June 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEB Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Un Audited Financial Results for the quarter ended 30th June 2024 are available on the website BSE Limited - www.bseindia.com where the securities of the Company are listed and is also on the website of the Company - www.vantage.c

For Vantage Knowledge Academy Limite
S
Neeta Rajesh Dedh
Direct
DIN: 009695



June 30, 2024

SR. No.	Particular	(Juarter Ende	Year ended (Standalone)			
		30.06.2024 (Un- Audited)	31.03.2024 (Audited)	30.06.2023 (Un- Audited)	31.03.2024 (Audited)	31.03.202 (Audited)	
1.	Total	156.79	154.50	56.59	314.85	215.72	
2.	Not Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional	89.84	78.41	(17.50)	1035.97	(72.24)	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or	89.84	1089.11	(17.50)	1035.97	(72.24)	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional	89.69	1084.96	(18.00)	1035.97	(64.54)	
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period	89.69	1084.96	(18.00)	1035.97	(64.54)	
6.	Paid Up Equity	-	-	-	1710.00	1710.00	
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)As shown	-	-	-	(38.65)	(1074.62)	
δ.	Earnings Per Share(for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	0.52 0.52	6.34 6.34	(0.11) (0.11)	6.06 6.06	(0.38) (0.38)	

Date: 14.08.2024 Place: Mumbai

IRP in case of Starlit

PUBLIC NOTICE

"NAGINBHAI JOGIBHAI PATEL', a member of the Saimangal Co-Operative Housing Society Ltd., having address at Building No. R/2, Ajgaonkar Plot, Sai Siddhi Complex, Western Express Highway, Jogeshwari East, Mumbai 400060, and holding Flat No.21, A-Wing, 2nd Floor, in the building of the society, died on 24/09/2019.

on 24/09/2019. Their legal heirs have applied to the Society about transfer of the said Shares/Flat. The Society hereby invites claims or objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfer of the said shares and interest in the deceased member in the capital/ property of the society within a period of 15 days from the date of publication of this notice a period of 15 days from the date of publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest Of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the society in such manner as provided under the Bye-laws of the society in such manner as provided under the Bye-laws of the society. The claims/objections, if any, received by the society for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society shall be dealt with in the manne provided under the Bye-laws of the society. A copy of the registered Bye-laws of the society is available for inspection by the claimants/objections in the office of the society, between 11.00 a.m. to 12.30 p.m. from the date of publication of the notice till the date of expiry of its For & on behalf of

Place : Mumbai Saimangal co-operative Housi Hon. Secretary

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients, Mr. Sachin D. Rahate & Mrs. Smiti Sachin Rahate, are negotiatir with Smt. Grace Pankaj Kapoor and others, joi members of the GOKUL PARADISE Co-Operati lousing Society Limited, having address at Thak Complex, Kandivali East, Mumbai - 400101, for the ase of their Flat No. A-303, situated on the 3r floor A-Wing of the building of the society. The preser members have inherited the said flat from Mr. Panka Kapoor, who, died on 17/11/2008.

All persons having any claim in, to or upon the said Fl and/or the shares pertaining to the said Flat, or any par thereof by way of lease, lien, gift, license, inheritance sale, exchange, easement, mortgage, charge o otherwise howsoever, should make the same known t the undersigned in writing at the address mentione below, specially stating therein the exact nature of suc claim, if any, together with documentary evidence hereof, within 15 days from the date of this notice failing which any such claim in, to or upon the said Fla or any part thereof, if any, shall be deemed to hav been waived and further action will be complete without any reference to such claim.

Date : 15.AUG.2024 sd Place : Mumbai M. R. Nair, Advocat Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Comple Kandivali East, Mumbai -400 101

्यापार, ापा पापित्तापा २०२०

nv client i.e. MR. RAJENDRA

BAHADUR SINGH that the Original

Agreement for sale dated

05/06/1985 executed between ther

Purchaser i.e. MR. RAMESH

DWARKANATH DABHOLKAR

SR. Particular

Total
 Total
 Net Profit/(Loss) for
 the period (before Tax,

मुंबई लक्षदीप 🕼



June 30, 2024

30.06.2024 31.03.2024 30.06.2023 31.03.2024 31.03.2024 (Un. (Audited) (Un. (Audited) (Audited)

(Un-Audited)

154.50 56.59 314.85 78.41 (17.50) 1035.97

(Un-Audited)

156.79 89.84

(Rs. In Lek

Year ended (Standalone)

जाहीर नोटीस तमाम लोकांस या नोटीसीद्वारे कळविण्यात येते की. श्री .सदाशिव निवृत्ती जाधव हे गाव सरावली, ता .व जि .पालघर येथील सर्व्हे क्र. १०९ अ (पी), प्लॉट नं .४ ते २८ मधील शॉप ने .६, तळमजला, महावीर वेंबर्स, क्षेत्रफळ २९५ वो . फु. बिल्ट अप, या शॉपवे मालक असूनदिनांक २४.०९.२०१०रोजी मयत झाले आहे व त्यांच्या मृत्यूपश्चात त्यांची पत्नी मालन सदाशिव जाधव व दोन मुले श्री . चंद्रकांत सदाशिव जाधव, श्री तानाजी सदाशिव जाधव असे कायदेशीर वारस आहेत श्रीमती .मालन सदाशिव जाधव यांनी सदर शॉप्वरीत आपले हक्क दिनांक ०६.०५.२०२४ रोजी हक्कसोडपत्राने सोडून माझे अशिल श्री. वंद्रकांत स्वर्वाशव जाधव व श्री . तानाजी सदाशिव जाधव यांन दिलेले आहेत . जर कोणत्याही व्यक्तीला वा संख्येला वर उल्लेखिलेल

मालमत्तेसंबंधित कोणताही हक्क, दावा आणि हितसंबंध असल्यास ते सूचना प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसांत माड्या खाली उल्लेखिलेल्या पत्न्यावर लेख स्वरक्षात जाङ्ग जाला उत्सावसंख्या यत्वावर सवा स्वरूपात पाठवावे अन्यथा असे दावे अधित्यागित समजण्यात येईल, याची नोंद घ्यावी .

ठिकाण : पालघर दिनांक : १५/०८/२०२४

Place:Mumbai

0.00

-5.35

-5.35

-5.35

0.00

-9.14

-9.14

-9.14

0.00

-5.38

-5.38

-5.38

अँड . आनंदकुमार आर . सिंह शॉप नं - बी / १०, सनशाईन कमर्शिअल कॉम्प्लेक्स आचोळे स्टेशन रोड, नालासोपारा (पूर्व) ता . वसई, जि . पालघर ४०१२०९ मो -९६१९६०३३२०

Notice is hereby given that my clients, Mr. Sachin D. Rahate & Mrs. Smiti Sachin Rahate, are negotiating with Smt. Grace Pankai Kapoor and others, join nembers of the GOKUL PARADISE Co-Operative Housing Society Limited, having address at Thakur Complex, Kandivali East, Mumbai - 400101, for the purchase of their Flat No. A-303, situated on the 3rd loor A-Wing of the building of the society. The present nembers have inherited the said flat from Mr. Pankaj Kapoor, who, died on 17/11/2008.

PUBLIC NOTICE

All persons having any claim in, to or upon the said Fla and/or the shares pertaining to the said Flat, or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance sale, exchange, easement, mortgage, charge of otherwise howsoever, should make the same known to he undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within **15 days** from the date of this notice failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim. Date : 15.AUG.2024

Place : Mumbai

Place : Mumbai M. R. Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

sd/

KCD INDUSTRIES INDIA LIMITED CIN: L70100MH1985PLC301881

Regd. Unit No 101, 1st Floor, KCD Jogesh Eva, Road No.1, Jogeshwari (East), Mumbai - 400 060

Phone: 9137322030 Email: compliance@kcdindus	stries.com We	b: www.kcdir	ndustries.com	
Extracts of the Statement of Un-audited Financial Re	sults for the	e Quarter Er	nded 30th J	une 2024
			(Rs. in Lacs	s except EPS)
		lalone		olidated
Particulars		Ended on		Ended on
			30.06.2024 Un-audited	
Total income from operations (net)	660.857	851.055	660.857	851.055
Net Profit/(Loss)for a period (before tax, Exceptional and/or Extraordinary items)	19.329	65.374	19.329	65.374
Net Profit/(Loss)for a period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	19.329	65.374	19.329	65.374
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	13.299	65.374	13.299	65.374
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	13.299	65.374	13.299	65.374
Equity Share Capital	371.429	100	371.429	100
Earnings Per Share (of Rs.1 each) (for continuing and discontinued operations) –				
1. Basic:	0.047	0.654	0.047	0.654
2. Diluted:	0.047	0.654	0.047	0.654
Note :				
The shous result is an autrest of the detailed formet of the suditor	Ciondolono o	nd Concolido	ted Eineneiel I	Deputto for the

The above result is an extract of the detailed format of Un-audited Standalone and Consolidated Financial Results for the quarter ended 30th June 2024 filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly results is available on website of Stoc Exchange

Figures of the previous year have been re-grouped/ re-arranged / re-classified wherever considered necessary.

Ĺ	For KCD Industries India Limited
Ĺ	Sd/-
Ĺ	Rajiv Darji
Ĺ	Managing Director
Ĺ	024 DIN: 02088219

SPARC ELECTREX LTD

Regd Off: 1202, 12th Floor, Esperanza Building, Next to Bank of Baroda, 198, Linking Road, Bandra (W), Mumbai - 400 050. India. CIN: L31100MH1989PLC053467 | Tel: 9819001811 E Mail: sparcelectrex@gmail.com | www.sparcelectrex.com

Extract Of Standalone Unaudited Financial Results for the Quarter Ended 30th June. 2024

BSE Code: 531370			(Rs. In Lakh	s except EPS)
Particulars	Quarter ended 30th June 2024 (Unaudited)	Preeceding 3 months ended 31st March 2024 (Audited)	Quarter ended 30th June 2023 (Unaudited)	Year Ended 31st March 2024 (Audited)
Total income from operations and other revenue	89.48	417.03	83.35	740.32
Net Profit / (Loss)				
(before tax and/or extraordinary items)	5.58	20.82	4.01	42.06
Net Profit / (Loss) for the period before tax				
(after Extraordinary items)	5.58	20.82	4.01	42.06
Net Profit/(Loss) after tax (after extraordinary items)	4.18	(7.66)	3.20	9.78
Total Comprehensive income for the period				
[comprising profit/(loss) for the period (after tax)				
and other comprehensive income (after tax)]	4.18	(7.66)	3.20	9.78
Equity Share Capital	1,248.59	1,132.42	863.53	1,132.42
Reserves (excluding Revaluation Reserve as				
shown in the Balance Sheet of previous year)	-	-	-	-337.13
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations)				
Basic :	0.03	-0.09	0.04	0.12
Diluted:	0.03	-0.04	0.04	0.05
Notes:		-		

The above Unaudited Financial results of the Company for quarter ended 30th June, 2024 have been reviewed by the Audit Committee and taken on record by the Board of Directors at their respective meetings held on 14th August, 2024.

The aforesaid Unaudited financial results for the quarter ended 30th June. 2024 have been prepared accordance with Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 read with the relevant rules issued thereunder and in terms of Regulation 33 and Regulation 52 of SEBI (LODR) Regulations, 2015.

एकूण उत्पन्न अपवादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी परचात) निव्वळ नफा/ (तोटा) करपद्रवाती निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधौसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधौसाठं (तोटा)(करपश्चत)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चत) चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षांच्या लेखार्प ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे अ) ईपीएस सोम्यकृत (रु) नोंदी: १. वरील स्वतंत्र व एकत्रित निकाल सिक्युरिटीन अँण्ड एक्स्स्चेंज बो अकाऊंटिंग स्टण्डर्ड्स (IndAS) अनुपंगाने तयार करण्यात अ २. वर सेवी (लिस्टिंग ऑक्लिगेशन अँण्ड डिस्क्लोन्न र दिक्यायरमें निकालांच्या तपशीलवा नमुन्याचा सारांश देण्यत आलेला र वेबसाइटवर उपलब्ध आहे.	४.७ ठी नफा/ ८.५,५,५ ३) १२,१८५,५,५ रिश्तीत ०,० ३,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४,४	२ 1,00 २ (4,62) ८ (4,62) ८ (7,23) ० १,24,40 - - - - ४ (0,04) ४ (0,04) जारी मार्गदर्शक नियम ३३ अंतर्गत स	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० - 0.३१ तत्वे आणि कंपनी टॉक एक्स्वेंजकडे	सादर केलेल्या ३	० जून २०२४ रं	ोजी संपलेल्या ति n आणि www.k	तेमाहीच्या अलेख (amatsindia.(मंडळासाठी आ विडली रेस्टो डॉ. विद्र	ापरीक्षित वित्तीय	विवरण कंपनीची लिमिटेडची वेबस	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-) पेष्कर्षांचे लेखाप चेबसाइट <u>www</u> इट <u>www.nse</u> र्षकरिताची आ	उत्पन्न (कालावध इत्पन्न (करपरचात)) 1)क्षण समितीद्वारे <u>v.gufic.com</u> वरही n <u>dia.com</u> वरही)) यांचा समावेश) पुनरावलोकन करण तसेच कंपनीचे शे उपलब्ध आहे.	त) २,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८ यात आले असून संचालक उअर्स स्चिबद्ध असलेल्या ब त/पुनर्गठित करण्यात आली	ीएसई लिमिटेडच		, ०२४ रोजी आयो	n वर तसेच नॅश	नल स्टॉक एक्स संचालक मंडर क बायोसायन्सेस सीईओ व	आली आहे. स चेंज ऑफ इंहि ळाच्या आदेशाह	
अग्वादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी परचात) निव्वळ नफा/ (तोटा) करपरचात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधीसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधीसाठे (तोटा)(करपरचात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपरचात) चा समावेश असलेते) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूर्नमूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षीच्या लेखापा ताळेबंदात दाखवल्याप्रमाणे आ) ईपीएस सोम्बकृत (रु) नेंदी: ३. वरील स्वतंत्र व एकत्रित निकाल सिक्युरिटीन ॲण्ड एक्स्चेंज बा अकार्कार्टेग स्टेण्डर्ड्स (IndAS) अनुपंगाने तयार करण्यात अ २. वर सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन अण्ड डिस्क्लोन्स रिक्वावरमें निकालांच्या तपशीलवार नमुन्याचा सारांश टेण्यत आलेला इ		२ 1,00 २ (4,62) ८ (4,62) ८ (7,23) ० १,24,40 - - - - ४ (0,04) ४ (0,04) जारी मार्गदर्शक नियम ३३ अंतर्गत स	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० - 0.३१ तत्वे आणि कंपनी टॉक एक्स्वेंजकडे	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१ ०.६४ ०.६२ अधिनियम, २०४ सादर केलेल्या ३	१७.१६ १७.६६ १,१८५.५० – ०.१४ ०.१४ २३ मधील अनुष्खे ० जून २०२४ रं	७.५० १,१८५.५० - ०.०७ ०.०६ ज्यि संपलेल्या ति भाषी संपलेल्या ति भाषी अप्रww.k	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० - ०.५३ ०.५३ हित करण्यात ३ गमाहीच्या अलेख amatsindia.	१७२.३५ १७४.३५ १,१८५.५० ९.५८ १.५८ १.५४ आलेल्या इंडियन पर्याक्षित वित्तीय 20m कंपनीच्या जे त्यांच्या वतीने रूट्स् लिमिटेड	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित नि विवरण कंपनीची लिमिटेडची वेबस	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-) वेक्साइट <u>www.nse</u>	उत्पन्न (कालावध इत्पन्न (करपरचात)) 1)क्षण समितीद्वारे <u>v.gufic.com</u> वरही n <u>dia.com</u> वरही)) यांचा समावेश) पुनरावलोकन करण तसेच कंपनीचे शे उपलब्ध आहे.	२,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८ यात आले असून संचालक अर्स सूचिबद्ध असलेल्या बं	१,००२.७८ २.०० २.०० मंडळाद्वारे त्यांच्य	९६९.४५ २.१३ २.१३ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४ ८.७४	१,००२.७८ २.०८ २.०८ जित सभेत त्यांना <u>n</u> वर तसेच नॅशः	१,००२.७८ २.०० २.०० । मंतुरी देण्यात नल स्टॉक एक्स संचालक मंडर	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७ उाली आहे. स चेंज ऑफ इंहि ळाच्या आदेशाह ब लिमिटेड कर्षि	
अग्वादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधीसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधीसाठे (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षीच्या लेखार्प ताळेवंदात दाखवल्याप्रमाणे आ) ईपीएस सोम्यकृत (रु) ब) ईपीएस सोम्यकृत (रु) नोंदी: १. वरील स्वतंत्र व एकत्रित निकाल सिक्युरिटीन अँण्ड एक्स्स्वेंज बो अकाऊंटिंग स्टॅण्डर्ड्स (IndAS) अनुषंगाने तयार करण्यात अ २. वर सेबी (लिस्टिंग ऑक्लिगेशन अँण्ड डिस्क्लोनर रिक्वायरमें		२ 1,00 २ (4,62) ८ (4,62) ८ (7,23) ० १,24,40 - - - - ४ (0,04) ४ (0,04) जारी मार्गदर्शक नियम ३३ अंतर्गत स	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० - 0.३१ तत्वे आणि कंपनी टॉक एक्स्वेंजकडे	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१ ०.६४ ०.६२ अधिनियम, २०४ सादर केलेल्या ३	१७.१६ १७.६६ १,१८५.५० – ०.१४ ०.१४ २३ मधील अनुष्खे ० जून २०२४ रं	७.५० १,१८५.५० - ०.०७ ०.०६ ग्रि १३३ अंतर्गत वि	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० – ०.५३ ०.५३ हित करण्यात व	१७२.३५ १७४.३५ १,१८५.५० ९२८.५८ १.५८ १.५४ आलेल्या इंडियन परीक्षित वित्तीय	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित नि विवरण कंपनीची लिमिटेडची वेबस	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-) वेक्साइट <u>www.nse</u>	उत्पन्न (कालावध इत्पन्न (करपरचात)) 1)क्षण समितीद्वारे <u>v.gufic.com</u> वरही n <u>dia.com</u> वरही)) यांचा समावेश) पुनरावलोकन करण तसेच कंपनीचे शे उपलब्ध आहे.	२,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८ यात आले असून संचालक अर्स सूचिबद्ध असलेल्या बं	१,००२.७८ २.०० २.०० मंडळाद्वारे त्यांच्य	९६९.४५ २.१३ २.१३ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४ ८.७४	१,००२.७८ २.०८ २.०८ जित समेत त्यांना	१,००२.७८ २.०० २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७ ८.७ आली आहे. स	
अग्वदात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपर्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठे (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षीच्या लेखार्प ताळेवंदात दाखवल्याप्रमाणे अ) ईपीएस सुलभूत (रु) ब) ईपीएस सोम्यकृत (रु) नोंदी: १. वरील स्वतंत्र व एकत्रित निकाल सिक्युरिटीन ॲण्ड एक्स्वेंज बो	(4.65) (4.65) (4.65) टी नफा/ टी नफा/ रिश्चीत (रेश्चीत (रेश्चीत (रेश्चीर) हारे (रेश्ची) हारे	2 1,00 9 (4,62) 2 (8,63) 0 8,824,40 - - 6 (0,04) 8 (0,04)	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० - ०.३१ ०.३१	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१ ०.६४ ०.६२	१७.१६ १७.६६ १,२८५.५० – ०.१४ ०.१४	७.५० ११.०५ १,१८५.५० – ०.०७ ०.०६	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० – ०.५३	१७२.३५ १७४.३५ १.१८५.५० ९२८.५८ १.५८ १.५४	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित विवरण कंपनीची	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-) वेक्साइट <u>www</u>	उत्पन्न (कालावध उत्पन्न (करपरचात) रीक्षण समितीद्वारे v.gufic.com वर) यांचा समावेश) पुनरावलोकन करण तसेच कंपनीचे शे	२,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८ यात आले असून संचालक	१,००२.७८ २.०० २.००	९६९.४५ २.१३ २.१३ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४ ८.७४	१,००२.७८ २.०८ २.०८ जित समेत त्यांना	१,००२.७८ २.०० २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७ ८.७ आली आहे. स	
अग्वदात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपर्श्वात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठे (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात)चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूर्न्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षांच्या लेखार्प ताळेवदात दाखवल्याप्रमाणे अ) ईपीएस सोम्यकृत (रु) नोदी:	(4.65) (4.65) टी नफा/ टी नफा/ (4.64) रिश्वीत (रिश्वीत (२.87) (२,१८५.६4) (रिश्वीत (२.87) (२.87) (२.87) (२.9	2 1,00 9 (4,62) 2 (8,63) 0 8,824,40 - - 6 (0,04) 8 (0,04)	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० - ०.३१ ०.३१	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१ ०.६४ ०.६२	१७.१६ १७.६६ १,२८५.५० – ०.१४ ०.१४	७.५० ११.०५ १,१८५.५० – ०.०७ ०.०६	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० – ०.५३	१७२.३५ १७४.३५ १.१८५.५० ९२८.५८ १.५८ १.५४	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत सौम्यीकृत टीपा : १. वरील निर्देशित नि	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-) रेष्कर्षांचे लेखाप	उत्पन्न (कालावध इत्पन्न (करपरचात) ीक्षण समितीद्वारे)) यांचा समावेश) पुनरावलोकन करण	२,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८ यात आले असून संचालक	१,००२.७८ २.०० २.००	९६९.४५ २.१३ २.१३ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४ ८.७४	१,००२.७८ २.०८ २.०८ जित समेत त्यांना	१,००२.७८ २.०० २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७ ८.७ आली आहे. स	
अग्वादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपर्श्वात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठे (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समाबेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षांच्या लेखार्प ताळेवंदात दाखवल्याप्रमाणे अ) ईपीएस मुलभूत (रु) ब) ईपीएस सोम्यकृत (रु)	(4.6) (4.6) ही नफा/ ही नफा/ (4.4) (रेक्षीत (रेक्षीत (0.0)	2 (1,00 3 (4,52) 4 (4,52) 5 (4,52) 5 (4,52) 6 2,224,40 7 - 6 (0,04)	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५० 0.३१	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१ ०.६४	१७.१६ १७.६६ १,१८५.५० – ०.१४	७.५० ११.०५ १,१८५.५० – 0,०७	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० – ०.५३	१७२.३५ १७४.३५ १,१८५.५० ९२८.५८ १.५८	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूत्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत सौम्यीकृत टीपा :	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता येकी रु. १/-)	उत्पन्न (कालावध उत्पन्न (करपरचात)) यांचा समावेश)	२,०८५.८३ १,००२.७८ २.०८ २.०८	१,००२.७८ २.०० २.००	९६९.४५ २.१३ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४ ८.७४	१,००२.७८ २.०८ २.०८	१,००२.७८ २.०० २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७	
अग्वदात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठे (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात)चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षीच्या लेखार्प ताळेवंदात दाखवल्याप्रमाणे	(4,00 4,00 (4,62) (4,62) (8,23) 8,824,40 8,824,40 	४५.६५ ३३.८३ ३२.३१ १,०८२.५०	६९.९९ ७३.२३ १,१८५.५० ७८३.८१	१७.१६ १७.६६ १,१८५.५० –	<u>૭.૫</u> ૦ ૨ ૨.૦૫ ૨,૨૮૫.૫૦ –	६२.२६ ६१.१४ १,०८२.५० –	१७२.३५ १७४.३५ १,१८५.५० ९२८.५८	नफा/(तोटा) च अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता	उत्पन्न (कालावध् उत्पन्न (करपश्चात		२,०८५.८३ १,००२.७८ २.०८	१,००२.७८ २.००	९६९.४५ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४	१,००२.७८ २.०८	१,००२.७८ २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७	
अग्वदात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठं (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य राखीव (पूनर्मूल्यांकन राखीव वगळता) मागील वर्षांच्या लेखार्पा	(२ ५.०७ ७ (५.६८) ८ (१.८२)	४५.६५ ३३.८३ ३२.३१	ह९.९९ ७३.२३ १,१८५.५०	१७.१६ १७.६६	હ.૫૦ ૧૧.૦૫	६२.२६ ६१.१४	१७२.३५ १७४.३५ १,१८५.५०	नफा/(तोटा) च अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत मूलभूत	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता	उत्पन्न (कालावध् उत्पन्न (करपश्चात		२,०८५.८३ १,००२.७८ २.०८	१,००२.७८ २.००	९६९.४५ २.१३	१,००२.७८ ५२,२५३.२८ ८.७४	१,००२.७८ २.०८	१,००२.७८ २.००	१,००२.७ ५२,२५३.२ ८.७	
अग्वदात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठ (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात)चा समावेश असलेले) भरणा केलेले भागभांडवल (प्रति समभाग रु. १०/- दर्शनी मूल्य	(२ ५.०७ ७ (५.६८) ८ (१.८२)	४५.६५ ३३.८३ ३२.३१	६९.९९ ७३.२३	१७.१६ १७.६६	હ.૫૦ ૧૧.૦૫	६२.२६ ६१.१४	૧૭૨.૨૫ ૧૭૪.૨૫	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन प्रतिशेअर उत्पन्न (प्रत	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता	उत्पन्न (कालावध् उत्पन्न (करपश्चात		२,०८५.८३ १,००२.७८	१,००२.७८	९६९.४५	१,००२.७८ ५२,२५३.२८	१,००२.७८	१,००२.७८	१,००२.७ ५२,२५३.२	
अगवादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधोसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधोसाठं (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा (करपश्चात) चा समावेश असलेले)	(4.७) (4.७) टी नफा/ द.५(२ ५.०७ ७ (५.६८) ८ (१.८२)	४५.६५ ३३.८३ ३२.३१	६९.९९ ७३.२३	१७.१६ १७.६६	હ.૫૦ ૧૧.૦૫	६२.२६ ६१.१४	૧૭૨.૨૫ ૧૭૪.૨૫	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल राखीव (पुनर्मूल्यांकन	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक राखीव वगळता	उत्पन्न (कालावध् उत्पन्न (करपश्चात		२,०८५.८३			१,००२.७८	.,		१,००२.५	
अपवादात्मक बाबी आणि करापुर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधीसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधीसाठ (तोटा)(करपश्चात)चा आणि इतर एकूण सर्वकष उत्पन्नाचा	4.७) ५.७ ठी नफा/	२ ५.०७ ७ (५.६८)	४५.६५ ३३.८३	६९.९९	१७.१६	હ.ધ.૦	६२.२६	૧૭૨.૨૫	नफा/(तोटा) व अन्य समभाग भांडवल	ग सर्वसमावेशक सर्वसमावेशक	उत्पन्न (कालावध् उत्पन्न (करपश्चात		२,०८५.८३			१,००२.७८	.,		१,००२.५	
अपवादात्मक बाबी आणि करापुर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापुर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा) सदर कालावधीसाठी एकूण सर्वकष उत्पन्न (सदर कालावधीसाठं	ر.9:) در.9: کر.9:	२ ५.०७	૪५.૬५						नफा/(तोटा) व अन्य	ग सर्वसमावेशक	उत्पन्न (कालावध		२,०८५.८३			,	.,			
अपवादात्मक बाबी आणि करापुर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा) करपश्चात निव्वळ नफा/ (तोटा)	ر.9:) در.9: کر.9:	२ ५.०७	૪५.૬५							ग सर्वसमावेशक	उत्पन्न (कालावध		<i>,</i>	१,९६४.२१	२,०६२.२९	૮,५७३.१७	२,०८५.६१	१,९६४.२१	૮,५७३.	
अपवादात्मक बाबी आणि करापूर्वीचा निव्वळ नफा/ (तोटा) करापूर्वीचा (अपवादात्मक बाबी पश्चात) निव्वळ नफा/ (तोटा)	در.ان:			१०७.१२	२३.२५	26.95	८४.०७	286.38	कालावधीकरिता एक			गीकरिता (करपश्च	त)							
. e		10.0	10.01							आतावशव बाब						1				
एक्ण उत्पन्न	483.3		૪५.૬५	१०७.१२	२३.२५	20.35	68.00	286.38	(अपवादात्मक व/वा				2.064.63	२,००४.६०	२,०६२.२९	૮,૬१३.५५	२,०८५.६१	२,००४.६०	८,६१३.	
			800,00	१,८२३.५४	८६१.९६	660.23	હશ્ર.૮५	३,०२१.३५	करपश्चात कालावधी	-			.,	.,	.,	,	.,	.,	,	
	३०.०६.२० पुनरावलोक	२४ ३१.०३.२०२४ न लेखापरिक्षित		३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३०.०६.२०२४ पनरावलोकन	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	३०.०६.२०२३ पनरावलोकन	३१.०३.२०२४ लेखापरिक्षित	करपूर्व कालावधीकरि (अपवादात्मक व/वा				२.८१०.७२	२,७११.९१	2.60%.98	११,५६७.१५	२,८१०.४६	२,७११.९१	११,५६७.	
तपर्शील		संपलेली तिमाही		वर्ष		संपलेली तिमाही		वर्ष	(कर, अपवादात्मक	·/ ·· ···· · ()	6, 7		२,८१०.७२	२,७११.९१	२,८०४.९१	११,५६७.१५	२,८१०.४६	२,७११.९१	११,५६७.	
		स्वतंत्र एकी		nva	संपलेले	कालावधीकरिता निव्		r			21.66.00	2 /-1/ 00	0010-01	2.0-15	21.00.00					
			त्रतंत्र			Tror		ईंपीएस वगळता)	परिचालनातून एकूण				२०,२८१.२०	१९,४९९.३५	र५,५०२.०२	૮૦,૬૬૬.५७	२०,२८१.२०	१९,४९९.३५	८०,६६६.	
३० जून २०२४ रोजी संपलेल्या तिम	माहीचा स्वतंत्र अ	णि एकत्रित	अलेखाप	रीक्षित विर्त्त	य निकाल	गाच्या विव														
,	७४०००५८७६८ संके			-	<u> </u>								३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३०.०६.२०२३ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३०.०६.२०२४ अलेखापरीक्षित	३१.०३.२०२४ लेखापरीक्षित	३१.०३.२०२ लेखापरीक्षि	
नोंदणीकृत कार्यालय :	कामतस लेगसी, डी-०	९,इस्टर्न बिझनेस	। डिस्ट्रीक्ट, एल	वी. एस. रोड,	-	-	66.			तपशील				तिमाहीअखेर		वर्षअखेर तिमाहीअखेर ३१.०३.२०२४ ३०.०६.२०२४ ३१.०३.२०२४			वर्षअखेर	
	सीअ	ायएन :L55101	MH2007PLC1	73446									स्थायी					एकत्रित		
	বিভল	नी रेस्टॉर	एन्टस् लि	नामटड													(रुप	ये लाखांत (ई	पाएस वगळव	
1		<u> </u>	Active Rit. Sechber	1		The Bish Tas	the of Planjali -		19. 20.04.4	०२४ राज	सपलल्या	ातमाहाका	ताच्या कपनाच्या	अलखाप	तादात स्थार	या व एकाः				
Curren David Barry	Original Family Restaurast Renthalwale Texte /		Original Family Res	9 U Jaurant	innat								ताच्या कंपनीच्या							
le vits	kamat				House of				लेला	ez : \\\\\\\\\			ला मजला, कमला भवन २ ती : <u>corporaterelations@</u>					2 81428 2057	1	
Place : Vasai Date : 15.08.2024	Liato, August 14, 2024							,					CIN: L24100MH	1984PLC033519	9					
Dist. Palghar.	Place: Nashik Dats: August 14, 2024		iool registrat			wer a							BIOSCIENC							
Stella, Barampur, Vasai (W),			1881 Registrat	IRP in case of Star Insc Ion No. IBBMPA-001/	ite Components Lin ivency Professional	nited ((IP)							GU							
Adv. Nagesh J. Dube 'Dube House', Opp: Bishop House,					COMPONENTS LIM CA Naren	-sd Seth								1						
Sd/-				For and on behalf of t	he Board of Directo	rs of														
and necessary transaction shall be necessary transaction shall be necessary and necessary transaction shall be necessary transaction shall be necessary transaction shall be necessary and necessary transaction shall be necessary and necessary transaction shall be necessary and necessary transactions have neces										,										
claim shall be entertained in future	 Committee and approve The Statutory Auditors It 	d by the Board of Directors ave audited the above rest	("Board") in their respect uits of the Company for other the Co	tive meetings held on Au uarter ended 30 th June 2	024 and has given an		Date: 14 Place: M	4.08.2024 //umbai			Mr. F Director (DIN	arilal Singh : 05124923)	Date: 15th August, 2	024					DIN: 02211	
of this notice and if fails to do so no	www.startitecomponents a) The above financial re-	Loom subs for quarter ended 36	0 ⁸ June 2024 have be	n reviewed and recom	nended by the Audit			1 00 0001				Sd/-	Place: Mumbai						(Shobith He naging Direc	
objection at the address given below within 14 days from publish	 The above is an extract Regulation 33 of the 1 Quarterly/Annual Pinan 	shifthe detailed format of Q SEBI (Listing and Other	juarterly/Annual Financia Diselesure: Requirement	a Results filed with the S a) Regulations, 2015.Th	ock Eschanges under e fall formats of the						e Solutions (In							-		
above mentioned Flat shall raise	Note:								s, 2015. The full format of k Exchange at www.bseir				,	,				,	Electrex Lin	
person and or institution have any claim or right, title or interest over	1. Basic: 2. Diluted:	erations) - 0.52 0.52	6.34 6.34	(0.11) 6.06 (0.11) 6.06	(0.38) (0.38)		with the	e Stock Exchange	s under Regulation 33	of the SEBI (I	isting and Othe	r Disclosure	quarter ended (www.bseindia.o						nange we	
So it is hereby requested that if any	 Earnings Per Si continuing and discontinued op 				(0.30)			Diluted The above is an ext	tract of the detailed form	-0.01	-0.02 Annual Financial	-0.01 Results filed	with the Stock Ex							
misplaced and not traceable.	 Reserves (exclusion Revaluation Re shown 	serve)As	-	- (38.65)	(1074.62)		(a)	Basic		-0.01	-0.02	-0.01	 The Figures of the Figures of the American Structure The above is an analysis of the American Structure 							
Village Navghar, Vasai (E), Taluka Vasai, District Palghar is lost/	for the period 6. Paid Up Equity		-	- 1710.00				nings Per Share (of	f Rs. 1/- each) continued operations) -				Auditor in accord	dance with Reg	gulation 33 of th	ne SEBI'S (LOD	R), Regulation	1, 2015.		
at - Samarth Ramdas Nagar,	 Total Comprehe Income for the IComprising Pre- 	period	1084.96 (18.00) 1035.97	(64.54)			is shown in the Audited Balance Sheet f the previous year -25.67 -25.67 -16.53 5. The Limited Review of the above result for the guarter ended 30th June, 2024 has											been carried out by th	
as "SWARN C.H.S LID.". situated I	period after Exceptional	tax (after		, i			7 Re:	serves (excluding R	ing Revaluation Reserve) 4. The Company operates in Two segment as defined by IND AS 108.									nt Reporting f	or the repoi	
		ix(after Nor s)forthe 89.69	1084.96 (18.00) 1035.97	(64.54)			ome (after tax)] uity Share Capital		respect of the entire financial year and the published year to date figures upto the third quarter previous year.										
admeasuring 490 Sq. Ft. (Built Up), n the Building of the society known	period before ta Exceptional and) for the 89.84	1089.11 (17.50) 1035.97	(72.24)		(aft	er tax) and Other Co	oss) for the period omprehensive	-5.38	-9.14	-5.35	3. The Figures for t							
PUSHPA R. RALHAN, in respect of Flat No. 206 on Second Floor, area admeasuring 490 Sq. Ft. (Built Up), in the Building of the society known as "SWARN C.H.S LTD.", situated	Net Profit/(Loss the period (before Exceptional Net Profit/(Loss period before ta Exceptional and														DR) Regulations					

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)

Net Profit / (Loss) for the period before tax

(after Exceptional and/or Extraordinary item

(after Exceptional and/or Extraordinary items

Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period

Net Profit / (Loss) for the period after tax